

यशोगाथा



मी, कुलदिप दत्तात्रय वर्तक वय वर्षे ३३ गाव केळवे ता. जि. पालघर येथील रहिवासी आहे. मी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये डिप्लोमा केला असून दोन वर्षे परदेशात नोकरी केली. पण मला आपले स्वतःचे काहीतरी करावे असे वाटत असल्याने मी नोकरी सोडली व गावी परत आलो. गावी आल्यानंतर मी आईस्क्रीम पार्लर, लेबर कॉन्ट्रॅक्टर असे कामे केली व व इतरही छोटे-माठे व्यावसाय केले पण मला स्वतःच्या शिक्षणासंदर्भात अन्न प्रक्रिया व्यवसाय सुरू करावयाचा होता पण त्यासाठी मला भांडवल उभे करण्यासाठी खुप प्रयत्न करूनही यश आले नाही.

मी, जेव्हा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र पालघर येथे भेट दिली असता तेथे मला मुद्रा कर्ज योजनेबाबत श्री. मुकेश संखे, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांच्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार मी पुढे पुणे येथील मिटकॉन या संस्थेमध्ये अन्न प्रक्रिया व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणा दरम्यान मला तेथील चैतन्य झुंझार सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व इतरही उदयोजकांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझे हा व्यावसाय करण्याचे पक्के झाले.

कर्ज मिळविण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयास भेट दिल्यानुसार मी बँक ऑफ बडोदा शाखा पालघर येथे मुद्रा योजनेतर्गत कर्जाचे प्रकरण दाखल केले. सदर कर्जाचे प्रकरण मंजूर करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी वारंवार बँकांकडे पाठपुरावा करून इतरही सर्व प्रलंबित कर्ज प्रकरणांचा आढावा घेऊन मंजुरी साठी मदत केली. त्यानुसार बँक ऑफ बडोदा शाखा, पालघर येथील श्री प्रविण सावे व त्यांचे इतर सहकारी यांच्या मदतीने दि. २५/०९/२०१८ रोजी माझ्या कर्जास मंजुरी मिळाली असून लवकरात-लवकर माझे केळवे फूड्सचे स्वप्न साकार होणार आहे.

मी यामधून एवढेच सांगू इच्छितो की माझ्यासारख्या इतरही बेरोजगार युवक/युवतींनी मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले स्वतःचे रोजगार निर्माण करावे. या योजनेच्या मदतीने मला माझा स्वतःचा व्यवसाय उभा करता येणार आहे.

यासोबतच मी घेतलेल्या कर्जाचा व्याज परतावा मला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वयक्तिक व्याज परतावा या योजनेतून मिळणार आहे.

(कुलदिप दत्तात्रय वर्तक)
मुद्रा कर्ज योजना लाभार्थी